

निर्जय 2) KATHÁS. 103, 227.

1. निर्जर 2) BHÁG. P. 10, 14, 40. — 3) c) (VON 1. ज़र mit निस्) bei den Gáina das allmähliche Zunichtemachen der Handlungen SARVADARĀṢANAS. 39, 20. 22. 40, 2. 4. 7. WILSON, Sel. Works 1, 312.

2. निर्जर lies m. = 1. निर्जर 3) c) und vgl. SARVADARĀṢANAS. 36, 15. 43, 20.

निर्जरण (VON ज़र mit निस्) n. allmähliches Zunichtemachen SARVADARĀṢANAS. 39, 18. = 1. निर्जर 3) c) ebend. 41, 5. 43, 17.

निर्जिकृषु (VOM desid. VON कृर mit निस्) adj. herauszunehmen —, wegzuschaffen —, zu entfernen wünschend: कृद्यन्थिम् BHÁG. P. 11, 3, 47.

2. निर्जिवि KATHÁS. 72, 310.

निर्ज्ञान (निस् + ज्ञान) adj. (f. स्त्री) kein Verständniss der Dinge habend, dumm, von einem jungen Mädchen KATHÁS. 78, 76.

निर्कर 1) KATHÁS. 90, 38. सधातुनिकरोद्गारमञ्जनाद्रिम् 51, 169. प्रसरत्कान्तिनिकरा adj. 51, 7. लावण्यरसनिकरानिकरा adj. 84, 7. Spr. 2506 und 3153 fehlerhaft für नैकर. Zu KATHÁS. 18, 88 vgl. oben u. उद्धृन्.

निर्णय 3) = बीजानुगुणकार्यप्रव्यापन PRATĀPAR. 22, b, 2.

निर्णयकमलाकार m. Titel einer Schrift, = निर्णयसिन्धु HALL 177.

निर्णयदर्पण m. desgl. ebend. 93.

निर्णयदीप m. desgl. Verz. d. Oxf. H. 278, b, 15. 283, a, 33.

निर्णयोपमा (निर्णय + उ<sup>०</sup>) f. eine auf einen Schluss gegründete Vergleichung KĀVYĀD. 2, 27.

निर्णोग (VON निस् mit निस्) m. Abwascher in पात्रनिर्णोगे TBa. 3, 4, 4, 8.

निर्णोत्र Schiedsrichter KATHÁS. 62, 50.

निर्दश (VON दृश् mit निस्) m. das Zerbeißen, das Verletzen durch einen Biss: श्राष्ठ<sup>०</sup> ŚĪB. D. 232.

निर्दश und अनिर्दश (शिशु) BHÁG. P. 10, 4, 31.

निर्दातर füge Bereiniger eines Feldes hinzu.

निर्दारिद्र्य (निस् + दृ<sup>०</sup>) adj. frei von Armuth, wohlhabend KATHÁS. 53, 11.

निर्दुःख frei von Leid KATHÁS. 73, 20. 122, 101.

निर्देश 2) एवमुद्देशतः (in aller Kürze) प्रोक्तं निर्देशस्तस्य चाधुना nähäre Beschreibung WEBER, RĀMAT. UP. 307.

निर्देश्य KATHÁS. 66, 74.

निर्देश fehlerlos SARVADARĀṢANAS. 73, 2. unfehlbar 43, 20.

निर्धन 1) a) निर्धनीभूत KATHÁS. 61, 302.

निर्धनत्व KATHÁS. 81, 8.

2. निर्धर्म, <sup>०</sup>मूर्खता Ungerechtigkeit und Thorheit KATHÁS. 123, 198.

निर्धारण 2) ŚĪB. D. 289, 11. इयं प्रयोजननिर्धारणरूपा युक्तिः PRATĀPAR. 30, a, 3. तन्मार्गानुसंधानार्थनिर्धारणं मतिः 34, a, 5. SARVADARĀṢANAS. 43, 7. Füge noch Entscheidung, Feststellung hinzu.

निर्धारयितर nom. ag. Entscheider SARVADARĀṢANAS. 43, 8.

निर्निमेष KATHÁS. 51, 196.

निर्बन्ध 3) wohl auch hier das Bestehen auf seiner Meinung (dem Lehrer gegenüber).

निर्बन्धनीय, die neuere Ausg. निर्बन्धनीयं तत् (entsprechend einem vorangehenden पत्).

निर्बाध Z. 4, zunächst in den Haken fassen, daher wegziehen, besetigen. — Vgl. निर्बाध्य.

2. निर्बाध (निस् + बाधा) adj. frei von aller Belästigung, — Störung, V. Theil.

— Beeinträchtigung: सरस् KATHÁS. 114, 33. ज्ञान 56, 190.

निर्बाध्यं adj.: निर्बाध्येन कृविषा। इन्द्र एषां पराशरीत् TBa. 3, 3, 44, 3. Comm.: निःशेषेण जगदाध्यं तादृशं कृविरूपवेषत्रयम् stellt einen Schürhaken vor (mit welchem man wegzieht, was hinderlich ist). — Vgl. निर्बाध्य.

निर्बन्धि (die richtigere Schreibart) s. निर्वन्धि.

निर्बुसीकृत vgl. निबुसीकृत.

निर्बाध (निस् + बाध) adj. dumm, v. l. für निर्बुद्धि Spr. 2440.

निर्भय 1) a) KATHÁS. 32, 274. 71, 227. निर्भयम् adv. 123, 101. — 2) N. pr. eines Kriegers KATHÁS. 51, 163.

निर्भर 1) <sup>०</sup>निद्रा tiefer Schlaf Hir. 83, 7. adv.: निर्भरं क्रीडती 86, 8. रम् 10. — 2) कृष्य<sup>०</sup> KATHÁS. 54, 94. 73, 384. प्रेमनिर्भरया दृशा 197. PAÑĀT. 239, 3. — 3) voller Intelligenz (= चिह्नत्रय Schol.) ASURĀV. 1, 17.

निर्भरित (VON निर्भर) adj. erfüllt von (instr.) Verz. d. Oxf. H. 238, b, 13.

निर्भत्सन 1) f. स्त्री KATHÁS. 104, 7.

निर्भास (VON 2. भास् mit निस्) m. Schein SARVADARĀṢANAS. 22, 20. n. das Klarmachen in ग्रथमार्त्र<sup>०</sup> 161, 7 fehlerhaft für निर्भासन.

निर्भासन (VOM. CAUS. VON 2. भास् mit निस्) n. das Beleuchten, Erhellen, zum-Bewusstsein-Bringen SARVADARĀṢANAS. 96, 21. fg. — Vgl. निर्भास.

निर्भेद 3) Verrath: रक्षस्यानिर्भेदाय DAČAK. 80, 17.

निर्भञ्ज, genauer marklos.

निर्भेद adj. (f. स्त्री) 2) bescheiden, anspruchlos: वाच् KATHÁS. 74, 22.

निर्भनुष्यमृग (निस् + मृ<sup>०</sup> - मृग) adj. keine Menschen und kein Wild habend: वन R. 7, 12, 4.

निर्भन्न die heiligen Gesänge nicht kennend Spr. 2323, v. l. für म्रनृच.

निर्भन्धन das Quirlen: दध्नः BHÁG. P. 10, 46, 46. दधि<sup>०</sup> 9, 2.

निर्मल 1) (कुमानाम्) क्रोडाः शष्पाग्रनिर्मलाः rein grün R. 7, 18, 32. = कोमलश्यामवर्णाः Schol. कर्मन् Spr. 3223. — 3) m. pl. N. einer Secte WILSON, Sel. Works 1, 274. fgg. 2, 124. 142. 143. fg.

निर्मलतीर्थ n. N. pr. eines Tirtha WILSON, Sel. Works 2, 19. fg.

निर्मोस, <sup>०</sup>नेत्रकुक्षर KATHÁS. 109, 10.

निर्मातर KATHÁS. 96, 41. निर्मातृता f. SARVADARĀṢANAS. 94, 14. निर्मातृत्वं n. 12.

निर्मानुष adj. f. स्त्री KATHÁS. 104, 202.

निर्मैय (निस् + माया) adj. kraftlos TS. 6, 5, 4, 2.

निर्माजनीय adj. zu reinigen R. 7, 66, 7. 8.

निर्मात्स्य 1) YAGRAS. 235.

निर्मुक्ति BHÁG. P. 10, 17, 18. लोकलावण्य<sup>०</sup> (= त्याग oder दान Schol.) 11, 1, 6.

निर्मुण्ड (निस् + मु<sup>०</sup>) m. Eunuch BHAR. NĪTJAČ. 34, 52. 55. 58.

निर्मृग (निस् + मृग) adj. wildlos: वन R. 7, 63, 13.

निर्मृग BHÁG. P. 10, 20, 43.

निर्मोक्त 2) vgl. मोक्त 1).

निर्मोचक adj. befreiend, erlösend MED. k. 140.

निर्भेतुक vgl. भित् mit निस्.

निर्याण 3) BHÁG. P. 11, 30, 46. 31, 3.

निर्यातर, auch die ed. Bomb. so, aber richtig निर्यातं st. निर्यातुः; NILAK. erwähnt die Lesart <sup>०</sup>निर्दीता.

निर्यास vgl. मीस<sup>०</sup>.